

जलसंपदा विभागातील सहायक
अभियंता श्रेणी-1 (स्थापत्य) या
संवर्गातील दिनांक 1/1/2007 ते
दिनांक 31/12/2010 या
कालावधीची तात्पुरती ज्येष्ठता यादी.

महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग
शासन परिपत्रक क्र.सअज्ये २०११/(५२/२०११)/ आ.(ज्येष्ठता)
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : ३० ऑगस्ट २०१२.

पहा : १) शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग क्र. सकज्ये-१४०७/(२७/२००७)/ आ.(ज्येष्ठता)
दिनांक १३/०७/२००७.

परिपत्रक


जलसंपदा विभागातील सहायक अभियंता (स्थापत्य) श्रेणी-१ या संवर्गाची दिनांक ०१/०१/१९९६ ते दिनांक ३१/१२/२००६ या कालावधीची अंतिम ज्येष्ठता यादी संदर्भाधीन अनुक्रमांक एक येथील दिनांक १३/७/२००७ च्या परिपत्रकाद्वारे प्रसिध्द करण्यात आली आहे. आता या संवर्गाची दिनांक ०१/०१/२००७ ते दिनांक ३१/१२/२०१० या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठता यादी सोबत जोडलेल्या परिशिष्टातील समाविष्ट अधिका-यांच्या परिवीक्षाधीन कालावधी समाप्तीच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे.

२. सर्व विभाग प्रमुखांनी सदर ज्येष्ठतासूची सर्व संबंधितांच्या नजरेस आणावी.

३. सदर ज्येष्ठतायादीमध्ये काही वास्तविक चुका / त्रुटी आढळल्यास त्या, हे परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत लेखी स्वरूपात विहित मार्गाने शासनाच्या निदर्शनास आणाव्यात. विहित मार्गाने विहित वेळेत लेखी स्वरूपात काही वास्तविक चुका / त्रुटी शासनाच्या निदर्शनास न आणल्यास याबाबत आपले काही आक्षेप नाहीत असे समजून सदर सहायक अभियंता (स्थापत्य) संवर्गाची तात्पुरती ज्येष्ठता यादी अंतिम करण्यात येईल.

४. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१२०८३०१०५१०५०९०० हा आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

सोबत-परिशिष्ट


(मं. र. कर्णिक)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

- प्रत :- १) प्रधान सचिव (जलसंपदा प्रकल्प व विकास), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२) सचिव (जसंब्य व लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
३) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग(पत्राने)
४) सर्व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
५) सर्व मुख्य अभियंता व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
६) महासंचालक, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था, नाशिक
७) महासंचालक, जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था, वाल्मी औरंगाबाद
८) कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे
९) कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर
१०) कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव
११) कार्यकारी संचालक, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे
१२) कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद
१३) सर्व मुख्य अभियंते, जलसंपदा विभाग,
१४) मुख्य अभियंता (यांत्रिकी) जलसंपदा विभाग,
१५) आ (वर्ग-१)/ आ(वर्ग-२)/ आ (संनि)/ आ (क्षेप्र)/ आ (प्रशि), कार्यासने,
जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१६) आ (ज्येष्ठता) कार्यासन, संग्रहार्थ.

सहायक अभियंता श्रेणी - १ स्थापत्य यांची दिनांक ०१.०१.२००७ ते दि ३१.१२.२०१० या कालावधीची तात्पुरती ज्येष्ठता सुची - परिशिष्ट "अ"

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	नांव	प्रवर्ग(नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक)	जन्मतारीख	नियुक्ती दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने / मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्ष)	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठता मानीव दिनांक	सेवानिवृत्ती चा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	१	श्री. प्रशांत कृष्णराव खलाटे	अपंग(खुला)	२८/०९/१९७१	३१/०८/२००७	सरळसेवेने/१/२००६	१०/९/२००७	३०/०९/२०२९	एम.ई.	दि.१/९/१० रोजी कार्यमुक्त
२	२	श्री.शिवप्रसाद पुरुषोत्तम बागडी	खुला	११/२/१९८३	३१/०८/२००७	सरळसेवेने/२/२००६	१०/९/२००७	२८/०२/२०४१	एम.टेक	परिविक्षाधीन
३	३	श्री.दिगंबर महादेव डुबल	खुला	१/६/१९७३	३१/०८/२००७	सरळसेवेने३/२००६	१०/९/२००७	३०/०६/२०३१	एम.ई.	--
४	४	श्री.वासुदेव रघुनाथ उपाध्ये	खुला	९/७/१९७३	३१/०८/२००७	सरळसेवेने/४/२००६	१०/९/२००७	३१/०७/२०३१	एम.ई.	परिविक्षाधीन
५	५	श्री. अभिनंदन विष्णुपंत हारुगडे	खुला	२९/११/१९७४	३१/०८/२००७	सरळसेवेने/५/२००६	१०/९/२००७	३०/११/२०३२	एम.ई.	--
६	६	श्री.करीखान मोहीदीनखान पठाण	खुला	३/३/१९७४	३१/०८/२००७	सरळसेवेने/७/२००६	१०/९/२००७	३१/०३/२०३२	एम.टेक	परिविक्षाधीन
७	७	श्री.प्रकाश दत्तात्रय जाधव	खुला	२४/०८/१९७२	३१/०८/२००७	सरळसेवेने/९/२००६	१०/९/२००७	३१/०८/२०३०	एम.टेक	--
८	८	श्री.महादेव श्रीरंग कदम	खुला	४/७/१९८३	३१/०८/२००७	सरळसेवेने/१०/२००६	१०/९/२००७	३१/०७/२०४१	एम.टेक	दि.१/३/१२ रोजी स.का.अ म्हणून नियुक्ती
९	९	श्री.श्रीकांत दिलिपराव दळवी	खुला	१५/०६/१९८२	३१/०८/२००७	सरळसेवेने/११/२००६	१०/९/२००७	३०/०६/२०४०	एम.टेक	परिविक्षाधीन
१०	१०	श्री.प्रशांत भास्करराव जाधव	खुला	१२/९/१९७६	३१/०८/२००७	सरळसेवेने/१२/२००६	१०/९/२००७	३०/०९/२०३४	एम.टेक	--
११	११	श्री.देवेंद्र पुनमचंद अग्रवाल	खुला	२९/०८/१९८१	३१/०८/२००७	सरळसेवेने/१३/२००६	१०/९/२००७	३१/०८/२०३९	बी.ई	--
१२	१२	श्री.श्रीराम विजय हजारे	खुला	१६/११/१९८०	३१/०८/२००७	सरळसेवेने/१४/२००६	१०/९/२००७	३०/११/२०३८	एम.टेक	दि. १/३/१२ रोजी स.का.अ म्हणून नियुक्ती
१३	१३	श्री.वैभव हनमंतराव फाळके	खुला	२४/०१/१९७९	३१/०८/२००७	सरळसेवेने/१५/२००६	१०/९/२००७	३१/०१/२०३७	बी.ई	परिविक्षाधीन
१४	१४	श्री.अमोल पंडितराव निकम	खुला	१०/१०/१९८१	३१/०८/२००७	सरळसेवेने/१६/२००६	१०/९/२००७	३१/१०/२०३९	एम.टेक	--
१५	१५	श्री.प्रकाश बापूसाहेब गायकवाड	खुला	१७/०१/१९८३	३१/०८/२००७	सरळसेवेने/१७/२००६	१०/९/२००७	३१/०१/२०४१	एम.टेक	--
१६	१६	श्री.मकरंद मधुकर कुलकर्णी	खुला	६/९/१९८०	३१/०८/२००७	सरळसेवेने/१८/२००६	१०/९/२००७	३०/०९/२०३८	बी.ई	परिविक्षाधीन
१७	१७	श्री.देवाप्पा दत्तात्रय शिंदे	खुला	४/६/१९७६	३१/०८/२००७	सरळसेवेने/१९/२००६	१/१०/२००७	३०/०६/२०३४	एम.टेक	--
१८	१८	श्री.अमोल अरुणराव पंडित	खुला	२१/०८/१९८०	३१/०८/२००७	सरळसेवेने/२१/२००६	१०/९/२००७	३१/०८/२०३८	एम.ई	--
१९	१९	श्री.गिरीश विजय नगरकर	खुला	१४/०८/१९७३	३१/०८/२००७	सरळसेवेने/२२/२००६	१०/९/२००७	३१/०८/२०३१	एम.ई	--
२०	२०	श्री.सोमशेखर करबसप्पा हरसुरे	खुला	२६/०३/१९७४	३१/०८/२००७	सरळसेवेने/२३/२००६	१०/९/२००७	३१/०३/२०३२	एम.ई	परिविक्षाधीन
२१	२१	श्री.अमरसिंह प्रतापराव सुर्यवंशी	खुला	२४/०७/१९८१	३१/०८/२००७	सरळसेवेने/२४/२००६	१०/९/२००७	३१/०७/२०३९	बी.ई	--
२२	२२	श्री.श्रीकांत दत्तात्रय खदारे	खुला	३१/१०/१९८१	३१/०८/२००७	सरळसेवेने/२५/२००६	१०/९/२००७	३१/१०/२०३९	बी.ई	--

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	नांव	प्रवर्ग(नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक)	जन्मतारीख	नियुक्ती दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने / मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्षे)	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठता मानीव दिनांक	सेवानिवृत्ती चा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
२३	२३	श्री. मनोज माणिक गुजर	खुला	१२/१२/१९८०	३१/०८/२००७	सरळसेवेने/२७/२००६	१०/९/२००७	३१/१२/२०३८	बी.ई	--
२४	२४	श्री.अण्णा चंद्रकांत कदम	खुला	१/६/१९७२	३१/०८/२००७	सरळसेवेने/२८/२००६	१०/९/२००७	३०/०६/२०३०	एम.ई	परिविक्षाधीन
२५	२५	श्री.योगेश सिताराम शिंदे	खुला	२९/०५/१९७२	३१/०८/२००७	सरळसेवेने/२९/२००६	१०/९/२००७	३१/०५/२०३०	बी.ई	--
२६	२६	श्री.सल्लिम सय्यद गफुर आवटे	खुला	२८/०८/१९७५	३१/०८/२००७	सरळसेवेने/३०/२००६	१०/९/२००७	३१/०८/२०३३	बी.ई	--
२७	२७	श्री.रुक्मांगढ प्रल्हाद गख्ढ	खुला	४/१२/१९८०	३१/०८/२००७	सरळसेवेने/३२/२००६	१०/९/२००७	३१/१२/२०३८	एम.ई	--
२८	२८	श्री.सुहास आत्मराम मोरे	खुला	१८/०१/१९८३	३१/०८/२००७	सरळसेवेने/३६/२००६	१०/९/२००७	३१/०१/२०४१	बी.ई	परिविक्षाधीन
२९	२९	श्री. रविंद्र सोनु खोडे	खुला	२८/०९/१९७९	३१/०८/२००७	सरळसेवेने/३७/२००६	१०/९/२००७	३०/०९/२०३७	बी.ई	परिविक्षाधीन
३०	३०	श्री. नरेंद्र दादोजी महाजन	खुला	३०/०४/१९६९	३१/०८/२००७	सरळसेवेने/३८/२००६	१०/९/२००७	३०/०४/२०२७	बी.ई	--
३१	३१	श्री.विनायक विष्णुपंत नखाते	खुला	४/२/१९८२	३१/०८/२००७	सरळसेवेने/३९/२००६	१०/९/२००७	२८/०२/२०४०	बी.ई	--
३२	३२	श्री.चंद्रशेखर केशव गोडबोले	खुला	२३/०३/१९८२	३१/०८/२००७	सरळसेवेने/४२/२००६	१०/९/२००७	३१/०३/२०४०	बी.ई	दि.१/३/१२ रोजी स.का.अ म्हणून नियुक्ती
३३	३३	श्री.पृथ्वीराज मोहनराव फाळके	खुला	३०/०४/१९८२	३१/०८/२००७	सरळसेवेने/४३/२००६	१०/९/२००७	३०/०४/२०४०	एम.टेक	दि.१/३/१२ रोजी स.का.अ म्हणून नियुक्ती
३४	३४	श्री.महेश मधुकर रासनकर	खुला	३०/०७/१९७४	३१/०८/२००७	सरळसेवेने/४४/२००६	१०/९/२००७	३१/०७/२०३२	बी.ई	--
३५	३५	श्री.संतोष बाबुराव बिराजदार	खुला	५/१०/१९७९	३१/०८/२००७	सरळसेवेने/४५/२००६	१०/९/२००७	३१/१०/२०३७	बी.ई	परिविक्षाधीन
३६	३६	श्री.भारत रामकिसन शिंगाडे	भ.ज(क)	१६/०८/१९८०	३१/०८/२००७	सरळसेवेने/४६/२००६	१०/९/२००७	३१/०८/२०३८	एम.ई	--
३७	३७	श्री.महेंद्र गजानन कारेमोरे	इमाव	१९/०५/१९७५	३१/०८/२००७	सरळसेवेने/४७/२००६	१०/९/२००७	३१/०५/२०३३	एम.टेक	--
३८	३८	श्री.सिध्दार्थ अशोकराव तांबे	इमाव	३०/०८/१९७६	३१/०८/२००७	सरळसेवेने/४८/२००६	१०/९/२००७	३१/०८/२०३४	एम.ई	परिविक्षाधीन
३९	३९	श्री. योगेश बाबुराव पाटील	इमाव	९/३/१९७२	३१/०८/२००७	सरळसेवेने/५०/२००६	१०/९/२००७	३१/०३/२०३०	बी.ई	--
४०	४०	श्री.गोकुळ श्रावण महाजन	इमाव	२८/०६/१९७४	३१/०८/२००७	सरळसेवेने/५१/२००६	१०/९/२००७	३०/०६/२०३२	बी.ई	--
४१	४१	श्री. पंकजकुमार चंद्रेश्वर दाभिरे	इमाव	२२/११/१९७७	३१/०८/२००७	सरळसेवेने/५२/२००६	१०/९/२००७	३०/११/२०३५	एम.टेक	--
४२	४२	श्री. राहुल अ. पाटील	इमाव	२५/५/१९७५	२२/४/२००८	सरळसेवेने/५३/२००६	२९/४/२००८	३१/०५/२०३३	बी.ई	परिविक्षाधीन
४३	४३	श्री.मकरंद विठ्ठल म्याकल	विमाप्र	४/११/१९७३	३१/०८/२००७	सरळसेवेने/५४/२००६	१०/९/२००७	३०/११/२०३१	बी.ई	परिविक्षाधीन
४४	४४	श्री.सुभाष रामकृष्ण राऊत	इमाव	१/६/१९७०	३१/०८/२००७	सरळसेवेने/५५/२००६	१०/९/२००७	३०/०६/२०२८	बी.ई	परिविक्षाधीन

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	नांव	प्रवर्ग(नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक)	जन्मतारीख	नियुक्ती दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने / मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्षे)	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठता मानीव दिनांक	सेवानिवृत्ती चा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
४५	४५	श्री.प्रशांत गोपिनाथ पाटील	इमाव	२०/०८/१९७०	३१/०८/२००७	सरळसेवेने/५६/२००६	१०/९/२००७	३१/०८/२०२८	एम.ई	--
४६	४६	श्री. काशिनाथ लालसो मासाळ	भ.ज(क)	१/१/१९८०	३१/०८/२००७	सरळसेवेने/५७/२००६	१०/९/२००७	३१/०१/२०३८	बी.ई	परिविक्षाधीन
४७	४७	श्री. किशोर देविलाल दमाहे	इमाव	२६/१०/१९७५	३१/०८/२००७	सरळसेवेने/६०/२००६	१०/९/२००७	३१/१०/२०३३	एम.टेक	--
४८	४८	श्री. प्रशांत अर्जूनराव गोडे	इमाव	१६/०७/१९७२	३१/०८/२००७	सरळसेवेने/६१/२००६	१०/९/२००७	३१/०७/२०३०	बी.ई	--
४९	४९	श्री. रोहित प्रकाश बांदिवडेकर	इमाव	१२/१/१९७५	३१/०८/२००७	सरळसेवेने/६२/२००६	१०/९/२००७	३१/०१/२०३३	बी.ई	परिविक्षाधीन
५०	५०	श्रीम. सोनाली रमेश चव्हाण	महिला(खुला)	२/१२/१९७९	३१/०८/२००७	सरळसेवेने/६३/२००६	१०/९/२००७	३१/१२/२०३७	बी.ई	परिविक्षाधीन
५१	५१	श्रीम. अदिती गि. कुलकर्णी	महिला(खुला)	२२/०८/१९८०	३१/०८/२००७	सरळसेवेने/६४/२००६	१०/९/२००७	३१/०८/२०३८	बी.ई	परिविक्षाधीन
५२	५२	श्री.मंगेश माणिकराव खैरनार	इमाव	२९/४/१९८१	३१/०८/२००७	सरळसेवेने/६६/२००६	१०/९/२००७	३०/०४/२०३९	बी.ई	--
५३	५३	श्री.अमोल खुशालराव वसुलकर	इमाव	२४/१२/१९८२	३१/०८/२००७	सरळसेवेने/६७/२००६	१०/९/२००७	३१/१२/२०४०	बी.ई	--
५४	५४	श्री. अनंत किरण कोकणे	इमाव	९/६/१९८२	३१/०८/२००७	सरळसेवेने/६८/२००६	१०/९/२००७	३०/०६/२०४०	एम.टेक	परिविक्षाधीन
५५	५५	श्रीम. सोनाली बंन्सीलाल जोशी	महिला(खुला)	२७/०६/१९८०	३१/०८/२००७	सरळसेवेने/६९/२००६	१०/९/२००७	३०/०६/२०३८	एम.टेक	परिविक्षाधीन
५६	५६	श्रीम. अनिता किसन माने	महिला(खुला)	२२/०७/१९८२	३१/०८/२००७	सरळसेवेने/७०/२००६	१०/९/२००७	३१/०७/२०४०	बी.ई	--
५७	५७	श्रीम. कविता हनमंत घाडगे	महिला(खुला)	२५/१०/१९८२	३१/०८/२००७	सरळसेवेने/७१/२००६	१०/९/२००७	३१/१०/२०४०	एम.ई	--
५८	५८	श्रीम. अनिता उदय पराते	महिला(खुला)	१९/०१/१९७६	३१/०८/२००७	सरळसेवेने/७२/२००६	१०/९/२००७	३१/०१/२०३४	एम.टेक	--
५९	५९	श्री. ईश्वर शंकर पढार	भ.ज(ड)	१/६/१९६९	३१/०८/२००७	सरळसेवेने/७३/२००६	१०/९/२००७	३०/०६/२०२७	एम.टेक	--
६०	६०	श्रीम. पुनम शरद जाधव	महिला(खुला)	१८/०३/१९८२	३१/०८/२००७	सरळसेवेने/७४/२००६	१०/९/२००७	३१/०३/२०४०	बी.ई	--
६१	६१	श्री. प्रमोदकुमार नारायणकुमार वाकुडे	अ.जा.	२०/०८/१९७३	३१/०८/२००७	सरळसेवेने/७५/२००६	१०/९/२००७	३१/०८/२०३१	बी.ई	--
६२	६२	श्रीम. अनिता शेषराव देशमुख	महिला(खुला)	१/१/१९७८	३१/०८/२००७	सरळसेवेने/७६/२००६	१०/९/२००७	३१/०१/२०३६	बी.ई	--
६३	६३	श्रीम. गुंजन अशोक करांडे	महिला(खुला)	२६/०१/१९८२	३१/०८/२००७	सरळसेवेने/७७/२००६	१०/९/२००७	३१/०१/२०४०	एम.ई	--
६४	६४	श्री. मोहन तात्याबा जाधवर	भ.ज(ड)	५/६/१९७५	३१/०८/२००७	सरळसेवेने/७८/२००६	१०/९/२००७	३०/०६/२०३३	बी.ई	--
६५	६५	श्रीम. धनश्री शंतनू लिमये	महिला(खुला)	२८/१०/१९७६	३१/०८/२००७	सरळसेवेने/७९/२००६	१०/९/२००७	३१/१०/२०३४	एम.ई	--
६६	६६	श्रीम. बेबी मारोतराव कस्तुरे	महिला(खुला)	१७/०१/१९७६	३१/०८/२००७	सरळसेवेने/८०/२००६	१०/९/२००७	३१/०१/२०३४	बी.ई	परिविक्षाधीन
६७	६७	श्रीम. सुजाता क. हांडे	महिला(खुला)	२९/०६/१९८२	२/१२/२००८	सरळसेवेने ८१/२००६	१५/१२/२००८	३०/०६/२०४०	बी.ई	परिविक्षाधीन
६८	६८	श्री. मनोज रामचंद्र दंडारे	अपंग	२४/०६/१९७४	३१/०८/२००७	सरळसेवेने/८२/२००६	२४/९/२००७	३०/०६/२०३२	एम.टेक	परिविक्षाधीन
६९	६९	श्री. धनंजय ज्ञानोबा शिंदे	अ.जा.	२५/०५/१९७५	३१/०८/२००७	सरळसेवेने/८३/२००६	१०/९/२००७	३१/०५/२०३३	बी.ई	--

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	नांव	प्रवर्ग(नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक)	जन्मतारीख	नियुक्ती दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने / मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्षे)	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठता मानीव दिनांक	सेवानिवृत्ती चा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
७०	७०	श्रीम. रजनी श्रीराम पाटील	महिला(खुला)	४/२/१९७८	३१/०८/२००७	सरळसेवेने/८४/२००६	१०/९/२००७	२८/०२/२०३६	बी.ई	परिविक्षाधीन
७१	७१	श्री. संदिप प्रकाश जाधव	वि.जा.(अ)	२९/०७/१९८०	३१/०८/२००७	सरळसेवेने/८५/२००६	१०/९/२००७	३१/०७/२०३८	बी.ई	--
७२	७२	श्री. रावसाहेब पोपटराव मोरे	अ.जा.	२४/०२/१९८३	३१/०८/२००७	सरळसेवेने/८६/२००६	१०/९/२००७	२८/०२/२०४१	बी.ई	--
७३	७३	श्री. रविद्र त्र्यंबक बागुल	अ.जा.	१/६/१९६८	३१/०८/२००७	सरळसेवेने/८७/२००६	१०/९/२००७	३०/०६/२०२६	बी.ई	--
७४	७४	श्री. नामदेव शंकर करे	भ.ज(क)	१/६/१९६८	३१/०८/२००७	सरळसेवेने/८८/२००६	१०/९/२००७	३०/०६/२०२६	बी.ई	--
७५	७५	श्री. रमेश नागेश क्षीरसागर	अ.जा.	१/८/१९७७	३१/०८/२००७	सरळसेवेने/९०/२००६	१०/९/२००७	३१/०८/२०३५	एम.ई	--
७६	७६	श्री. उमेश विश्वनाथराव वानखेडे	अ.जा.	१/५/१९८२	३१/०८/२००७	सरळसेवेने/९२/२००६	१०/९/२००७	३१/०५/२०४०	बी.ई	परिविक्षाधीन
७७	७७	श्री. राजेंद्रकुमार गणपतराव धोडपकर	अ.जा.	२०/११/१९७४	३१/०८/२००७	सरळसेवेने/९३/२००६	१०/९/२००७	३०/११/२०३२	एम.ई	दि. १/३/१२ रोजी स.का.अ म्हणून नियुक्ती
७८	७८	श्रीम. योगिता देविदास जोशी	महिला(खुला)	१७/०६/१९८०	३१/०८/२००७	सरळसेवेने/९४/२००६	१०/९/२००७	३०/०६/२०३८	एम.ई	--
७९	७९	श्रीम. सुजाता मोतीराम पाटील	महिला(खुला)	१०/६/१९७९	३१/०८/२००७	सरळसेवेने/९५/२००६	१०/९/२००७	३०/०६/२०३७	बी.ई	--
८०	८०	श्रीम. ज्योती शामराव भिलारे	महिला(खुला)	२१/०६/१९८२	३१/०८/२००७	सरळसेवेने/९६/२००६	१०/९/२००७	३०/०६/२०४०	बी.ई	--
८१	८१	श्री. राकेश रमेश धाकतोडे	अ.जा.	२६/१२/१९७०	३१/०८/२००७	सरळसेवेने/९८/२००६	१०/९/२००७	३१/१२/२०२८	एम.ई	--
८२	८२	श्री. संभाजी जगन्नाथ माने	वि.जा.(अ)	१/६/१९६९	३१/०८/२००७	सरळसेवेने/९९/२००६	१०/९/२००७	३०/०६/२०२७	बी.ई	--
८३	८३	श्री. रोहित रमेश पोळ	अ.जा.	२०/०६/१९७५	३१/०८/२००७	सरळसेवेने/१००/२००६	१०/९/२००७	३०/०६/२०३३	बी.ई	--
८४	८४	श्रीम. सुषमा विश्वनाथप्पा राचोटे	महिला(खुला)	४/३/१९८०	३१/०८/२००७	सरळसेवेने/१०१/२००६	१०/९/२००७	३१/०३/२०३८	बी.ई	--
८५	८५	श्री. वसंत बाबुराव गालफाडे	अ.जा.	२०/०४/१९६७	३१/०८/२००७	सरळसेवेने/१०२/२००६	१/१०/२००७	३०/०४/२०२५	बी.ई	--
८६	८६	श्री. अमीत श्याम खोब्रागडे	अ.जा.	२३/०९/१९७८	३१/०८/२००७	सरळसेवेने/१०३/२००६	१/१०/२००७	३०/०९/२०३६	बी.ई	परिविक्षाधीन
८७	८७	श्रीम. सय्यदा शबाना शिरीन सैय्यद मझर	महिला(खुला)	३१/०७/१९७६	३१/०८/२००७	सरळसेवेने/१०४/२००६	१०/९/२००७	३१/०७/२०३४	एम.ई	परिविक्षाधीन
८८	८८	श्रीम. शिल्पा अतुल अळशी	महिला(खुला)	१८/०५/१९७३	३१/०८/२००७	सरळसेवेने/१०५/२००६	१०/९/२००७	३१/०५/२०३१	बी.ई	--
८९	८९	श्री. विश्वास रमेश दराडे	भ.ज(ड)	२९/०५/१९७६	३१/०८/२००७	सरळसेवेने/१०६/२००६	१०/९/२००७	३१/०५/२०३४	बी.ई	--
९०	९०	श्रीम. सुजाता गौतमीपुत्र कांबळे	अ.जा.(म)	२४/०९/१९८२	३१/०८/२००७	सरळसेवेने/१०७/२००६	१०/९/२००७	३०/०९/२०४०	एम.ई	--
९१	९१	श्रीम. मेधा धर्मराज सिंगेवार	इमाव(म)	२६/१०/१९८२	३१/०८/२००७	सरळसेवेने/१०८/२००६	१०/९/२००७	३१/१०/२०४०	बी.ई	परिविक्षाधीन
९२	९२	श्री. संजय वि.जेवळीकर	भ.ज(ब)	१९/३/१९६८	७/८/२०१०	सरळसेवेने/१०९/२००६	७/८/२०१०	३१/०३/२०२६	बी.ई	--
९३	९३	श्रीम. वैशाली वसंत जाधव	अ.जा.(म)	२९/१२/१९७४	३१/०८/२००७	सरळसेवेने/११०/२००६	१०/९/२००७	३१/१२/२०३२	बी.ई	--

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	नांव	प्रवर्ग(नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक)	जन्मतारीख	नियुक्ती दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने / मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्षे)	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठता मानीव दिनांक	सेवानिवृत्ती चा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
९४	९४	श्रीम. प्रिया पुरुषोत्तम सोनटक्के	अ.जा.(म)	२९/०५/१९८०	३१/०८/२००७	सरळसेवेने/१११/२००६	१०/९/२००७	३१/०५/२०३८	एम.टेक	परिविक्षाधीन
९५	९५	श्रीम. सोनल प्रकाश मुंडके	इ.मा.व(म)	११/४/१९८०	३१/०८/२००७	सरळसेवेने/११४/२००६	१०/९/२००७	३०/०४/२०३८	बी.ई	--
९६	९६	श्रीम. सोनाली महादेव मोहुर्ले	इ.मा.व(म)	३०/०४/१९८३	३१/०८/२००७	सरळसेवेने/११४/२००६	१०/९/२००७	३०/०४/२०४१	एम.ई	--
९७	९७	श्री. राजन पांडूरंग डवरी	भ.ज(ब)	१/६/१९७६	३१/०८/२००७	सरळसेवेने/११५/२००६	१०/९/२००७	३०/०६/२०३४	बी.ई	--
९८	९८	श्रीम. प्रियदर्शिनी विजय सोनार	इ.मा.व(म)	१४/०८/१९८०	३१/०८/२००७	सरळसेवेने/११६/२००६	१०/९/२००७	३१/०८/२०३८	एम.टेक	दि. १/३/१२ रोजी स.का.अ म्हणून नियुक्ती
९९	९९	श्रीम. शिल्पा दयानंद राजे	अ.जा.(म)	२९/११/१९८०	३१/०८/२००७	सरळसेवेने/११७/२००६	१०/९/२००७	३०/११/२०३८	बी.ई	दि.१/३/१२ रोजी स.का.अ म्हणून नियुक्ती
१००	१००	श्रीम. स्वप्नाली श्रीकृष्ण कापसे	इ.मा.व(म)	८/१२/१९८१	३१/०८/२००७	सरळसेवेने/११९/२००६	१०/९/२००७	३१/१२/२०३९	बी.ई	--
१०१	१०१	श्रीम. शितल माधवराव भालेराव	इ.मा.व(म)	१९/०५/१९८२	३१/०८/२००७	सरळसेवेने/१२०/२००६	१०/९/२००७	३१/०५/२०४०	बी.ई	परिविक्षाधीन
१०२	१०२	श्रीम. प्रांजली शैलेद्राव टोंगसे	इ.मा.व(म)	२३/०७/१९८१	३१/०८/२००७	सरळसेवेने/१२१/२००६	१०/९/२००७	३१/०७/२०३९	एम.ई	--
१०३	१०३	श्रीम. वर्षा विलास खेचे	वि.मा.प्र(म)	३०/०७/१९८०	३१/०८/२००७	सरळसेवेने/१२२/२००६	१०/९/२००७	३१/०७/२०३८	एम.ई	--
१०४	१०४	श्री. नंदकिशोर ना. भामरे	अपंग(इ.मा.व)	१२/३/१९८१	६/९/२००७	सरळसेवेने/१२३/२००६	१०/९/२००७	३१/०३/२०३९	बी.ई	--
१०५	१०५	श्री. गणेश लष्कर राठोड	अपंग विजा(अ)	१२/४/१९७९	३१/०८/२००७	सरळसेवेने/१२४/२००६	१०/९/२००७	३०/०४/२०३७	बी.ई	--
१०६	१०६	श्रीम. मिताली सतोष शिंदे	वि.जा (अ)(म)	२६/०२/१९७९	३१/०८/२००७	सरळसेवेने/१२५/२००६	१०/९/२००७	२८/०२/२०३७	बी.ई	परिविक्षाधीन
१०७	१०७	श्रीम. सिमा ज्ञानेश्वर पदमाळे	भ.ज(ब)(म)	२५/०६/१९८२	३१/०८/२००७	सरळसेवेने/१२६/२००६	१०/९/२००७	३०/०६/२०४०	एम.ई	--
१०८	१०८	श्री. संदिप भि. ठाकूर	अ.ज	२१/०८/१९८०	६/९/२००७	सरळसेवेने/१२७/२००६	१०/१०/२००७	३१/०८/२०३८	बी.ई	परिविक्षाधीन
१०९	१०९	श्री. योगेश व्ही. सोनावणे	अ.ज	२१/०४/१९८०	६/९/२००७	सरळसेवेने/१२९/२००६	१०/११/२००७	३०/०४/२०३८	बी.ई	दि. १/३/१२ रोजी स.का.अ म्हणून नियुक्ती
११०	११०	श्री. सुधीर शालीग्राम सोळंके	अ.ज.	१९/०३/१९६८	३१/०८/२००७	सरळसेवेने/१३२/२००६	१०/९/२००७	३१/०३/२०२६	बी.ई	--
१११	१११	श्री. किरण जयंतराव देशमुख	अ.ज.	५/१/१९७२	३१/०८/२००७	सरळसेवेने/१३३/२००६	१०/९/२००७	३१/०१/२०३०	बी.ई	परिविक्षाधीन
११२	११२	श्रीम. अब्दुल फरिद अब्दुल हमीद खान	अ.ज.	२६/०१/१९७१	३१/०८/२००७	सरळसेवेने/१३४/२००६	१०/९/२००७	३१/०१/२०२९	एम.ई	परिविक्षाधीन
११३	११३	श्री. चिराग होनाजी धुम	अ.ज.	१/९/१९७७	३१/०८/२००७	सरळसेवेने/१३५/२००६	१०/९/२००७	३०/०९/२०३५	बी.ई	दि. १/३/१२ रोजी स.का.अ म्हणून नियुक्ती
११४	११४	श्री. नितीन वि. भोपे	खुला	१८/७/१९७६	२६/११/२००७	सरळसेवेने/३४/२००६	१०/१२/२००७	३१/०७/२०३४	बी.ई	--

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	नांव	प्रवर्ग(नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक)	जन्मतारीख	नियुक्ती दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने / मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्षे)	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठता मानीव दिनांक	सेवानिवृत्ती चा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
११५	११५	श्री.प्रविण युवराज झोडे	खुला	१२/१०/१९७६	१२/८/२०१०	सरळसेवेने/१/२०१०	१/९/२०१०	३१/१०/१९३४	बी.ई	दि. १/३/१२ रोजी स.का.अ म्हणून नियुक्ती
११६	११६	श्री.यशोदिप मनोहर कडलग	खुला	१८/०३/१९८२	१२/८/२०१०	सरळसेवेने/२/२०१०	१/९/२०१०	३१/०३/२०४०	बी.ई	परिविक्षाधीन
११७	११७	श्री.योगेश रमेश सावंत	खुला	११/३/१९८१	१२/८/२०१०	सरळसेवेने/३/२०१०	१/९/२०१०	३१/०३/२०३९	एम.ई	परिविक्षाधीन
११८	११८	श्री. राजेश बाबुराव गोवर्धने	खुला	१५/०८/१९७२	१२/८/२०१०	सरळसेवेने/४/२०१०	१/९/२०१०	३१/०८/२०३०	बी.ई	दि.१/३/१२ रोजी स.का.अ म्हणून नियुक्ती
११९	११९	श्री.राहुल लक्ष्मणराव मोरघडे	खुला	१९/०७/१९८६	१२/८/२०१०	सरळसेवेने/५/२०१०	१/९/२०१०	३१/०७/२०४४	बी.ई	परिविक्षाधीन
१२०	१२०	श्री. निलेश भालचंद्र मदनकर	खुला	११/४/१९८२	१२/८/२०१०	सरळसेवेने/६/२०१०	१/९/२०१०	३०/०४/२०४०	बी.ई	परिविक्षाधीन
१२१	१२१	श्री. पल्लवी नारायणराव काळे	खुला	५/९/१९८६	१२/८/२०१०	सरळसेवेने/७/२०१०	१/९/२०१०	३१/०९/२०४४	बी.ई	दि.१/३/१२ रोजी स.का.अ म्हणून नियुक्ती
१२२	१२२	श्री. हेमंत चंद्रकांत महाजन	खुला	१९/०१/१९७३	१२/८/२०१०	सरळसेवेने/८/२०१०	१/९/२०१०	३१/०१/२०३१	बी.ई	सा.बा.विमध्ये नियुक्ती
१२३	१२३	श्री. नकुल माधवराव रणसिंग	खुला	३/३/१९८५	१२/८/२०१०	सरळसेवेने/९/२०१०	१/९/२०१०	३१/०३/२०४३	बी.ई	सा.बा.विमध्ये नियुक्ती
१२४	१२४	श्री. सुमित गोंविंदलाल मुंदडा	खुला	१४/०६/१९८५	१२/८/२०१०	सरळसेवेने/१०/२०१०	१/९/२०१०	३०/०६/२०४३	बी.ई	सा.बा.विमध्ये नियुक्ती
१२५	१२५	श्री. राजेश रामरावजी सोनोने	खुला	२३/०५/१९७५	१२/८/२०१०	सरळसेवेने/१२/२०१०	१/९/२०१०	३१/०५/२०३३	बी.ई	दि.१/३/१२ रोजी स.का.अ म्हणून नियुक्ती
१२६	१२६	श्री.गोविंद त्रिंबकराव शिंदे	खुला	१८/१०/१९७९	१२/८/२०१०	सरळसेवेने/१३/२०१०	१/९/२०१०	३१/१०/२०३७	एम.ई	सा.बा.विमध्ये नियुक्ती
१२७	१२७	श्री.संदिप विठ्ठल पाटील	खुला	८/२/१९७६	१२/८/२०१०	सरळसेवेने/१४/२०१०	१/९/२०१०	२९/०२/२०३४	बी.ई	सा.बा.विमध्ये नियुक्ती
१२८	१२८	श्री. वरुण तुकाराम मोटे	खुला	१०/७/१९८३	१२/८/२०१०	सरळसेवेने/१५/२०१०	१/९/२०१०	३०/०७/२०४१	बी.ई	सा.बा.विमध्ये नियुक्ती
१२९	१२९	श्री.सुनिलकुमार फकिरचंद दमाहे	खुला	१७/०२/१९७९	१२/८/२०१०	सरळसेवेने/१६/२०१०	१/९/२०१०	२८/०२/२०३७	एम.ई	सा.बा.विमध्ये नियुक्ती
१३०	१३०	श्री.सुभाष आनंदराव पाटील	खुला	१६/०३/१९८६	१२/८/२०१०	सरळसेवेने/१७/२०१०	१/९/२०१०	३१/०३/२०४४	बी.ई	सा.बा.विमध्ये नियुक्ती
१३१	१३१	श्री.अमित सतीशचंद्र उबाळे	खुला	२१/०३/१९८२	१२/८/२०१०	सरळसेवेने/१८/२०१०	१/९/२०१०	३१/०३/२०४०	एम.ई	परिविक्षाधीन
१३२	१३२	श्री. प्रविण सदाशीव पाबळे	खुला	२१/०५/१९७५	१२/८/२०१०	सरळसेवेने/२०/२०१०	१/९/२०१०	३१/०५/२०३३	बी.ई	परिविक्षाधीन
१३३	१३३	श्री. राहुल वसंतराव घनवट	खुला	२/११/१९७५	१२/८/२०१०	सरळसेवेने/२१/२०१०	१/९/२०१०	३०/११/२०३३	बी.ई	परिविक्षाधीन
१३४	१३४	श्री. अमित भास्करराव राऊत	खुला	४/५/१९८३	१२/८/२०१०	सरळसेवेने/२२/२०१०	१/९/२०१०	३१/०५/२०४१	बी.ई	परिविक्षाधीन
१३५	१३५	श्री. अनिल काशीनाथ सुर्यवंशी	खुला	२२/०१/१९७७	१२/८/२०१०	सरळसेवेने/२३/२०१०	१/९/२०१०	३१/०१/२०३५	बी.ई	परिविक्षाधीन
१३६	१३६	श्री. प्रशांत दादाराव हांबु	खुला	३०/०८/१९८१	१२/८/२०१०	सरळसेवेने/२४/२०१०	१/९/२०१०	३१/०८/२०३९	एम. ई	परिविक्षाधीन

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	नांव	प्रवर्ग(नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक)	जन्मतारीख	नियुक्ती दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने / मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्षे)	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठता मानीव दिनांक	सेवानिवृत्ती चा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१३७	१३७	श्री. विनोद प्रकाश पाटील	खुला	१/१२/१९७८	१२/८/२०१०	सरळसेवेने/२५/२०१०	१/९/२०१०	३०/११/२०३६	बी.ई	परिविक्षाधीन
१३८	१३८	श्री.अमरसिंह नवनाथ पाटील	खुला	२४/०५/१९८३	१२/८/२०१०	सरळसेवेने/२६/२०१०	१/९/२०१०	३१/०५/२०४१	बी.ई	परिविक्षाधीन
१३९	१३९	श्री.रविशंकर रमेश हरिनखेडे	खुला	१७/०६/१९८६	१२/८/२०१०	सरळसेवेने/२७/२०१०	१/९/२०१०	३०/०६/२०४४	बी.ई	परिविक्षाधीन
१४०	१४०	श्री.नितिनकुमार नंदकिशोर गुप्ता	खुला	८/९/१९८३	१२/८/२०१०	सरळसेवेने/२८/२०१०	१/९/२०१०	३०/०९/२०४१	एम. टेक	परिविक्षाधीन
१४१	१४१	श्री. जगदिश मधुकरराव पाटील	खुला	२६/०६/१९७९	१२/८/२०१०	सरळसेवेने/२९/२०१०	१/९/२०१०	३०/०६/२०३७	बी.ई	परिविक्षाधीन
१४२	१४२	श्री.वैभव शांताराम भागवत	खुला	२७/०९/१९८१	१२/८/२०१०	सरळसेवेने/३०/२०१०	१/९/२०१०	३०/०९/२०३९	बी.ई	परिविक्षाधीन
१४३	१४३	श्री. मयुर मल्लिकार्जुन महाजन	खुला	२६/०२/१९८५	१२/८/२०१०	सरळसेवेने/३१/२०१०	१/९/२०१०	२८/०२/२०४३	बी.ई	परिविक्षाधीन
१४४	१४४	श्री. सुनिलकुमार प्रभाकर पाटील	खुला	६/१/१९७३	१२/८/२०१०	सरळसेवेने/३२/२०१०	१/९/२०१०	३१/०१/२०३१	एम. ई	परिविक्षाधीन
१४५	१४५	श्री.परमजितसिंग सुरेंद्रसिंग जुनेजा	खुला	१५/०६/१९८०	१२/८/२०१०	सरळसेवेने/३३/२०१०	१/९/२०१०	३०/०६/२०३८	बी.ई	परिविक्षाधीन
१४६	१४६	श्रीम. भगवती रामाजी नौकरकर	खुला	२१/११/१९७८	१२/८/२०१०	सरळसेवेने/३४/२०१०	१/९/२०१०	३०/११/२०३६	एम. टेक	परिविक्षाधीन
१४७	१४७	श्री. निलेश प्रकाश पाटील	खुला	३/१/१९८२	१२/८/२०१०	सरळसेवेने/३५/२०१०	१/९/२०१०	३१/०१/२०४०	बी.ई	परिविक्षाधीन
१४८	१४८	श्री.विनोद विजयकुमार मुंजप्पा	खुला	१०/६/१९७९	१२/८/२०१०	सरळसेवेने/३६/२०१०	१/९/२०१०	३०/६/२०३७	बी.ई	परिविक्षाधीन
१४९	१४९	श्री. तुषार चंद्रशेखर मेटकर	खुला	१/६/१९८५	१२/८/२०१०	सरळसेवेने/३७/२०१०	१/९/२०१०	३१/०५/२०४३	एम. टेक	परिविक्षाधीन
१५०	१५०	श्री. हारीस नाजीमुद्दीन नसरुद्दीन	खुला	११/३/१९८६	१२/८/२०१०	सरळसेवेने/३८/२०१०	१/९/२०१०	३१/०३/२०४४	बी.ई	परिविक्षाधीन
१५१	१५१	श्रीम. भाग्यश्री मधुसूदन परब	महिला (खुला)	३१/१०/१९७८	१२/८/२०१०	सरळसेवेने/३९/२०१०	१/९/२०१०	३१/१०/२०३६	बी.ई	परिविक्षाधीन
१५२	१५२	श्री. चारुदत्त रामराव बनसोड	अ.जा.(खे. जागी)	१४/०३/१९७९	१२/८/२०१०	सरळसेवेने/४०/२०१०	१/९/२०१०	३१/३/२०३७	बी.ई	परिविक्षाधीन
१५३	१५३	श्री. प्रणव रघुनाथ मुदगल	वि.जा. (अ)	१०/३/१९८२	१२/८/२०१०	सरळसेवेने/४१/२०१०	१/९/२०१०	३१/०३/२०४०	बी.ई	परिविक्षाधीन
१५४	१५४	श्री.अभिजित सुरेश शहाणे	इमाव	२५/०९/१९८२	१२/८/२०१०	सरळसेवेने/४२/२०१०	१/९/२०१०	३०/०९/२०४०	बी.ई	परिविक्षाधीन
१५५	१५५	श्री. सुरज किसनराव राठोड	वि.जा. (अ)	२६/०५/१९७४	१२/८/२०१०	सरळसेवेने/४३/२०१०	१/९/२०१०	३१/०५/२०३२	बी.ई	परिविक्षाधीन
१५६	१५६	श्री. मिलिंद सुखदेव पवार	इमाव	१४/०८/१९७४	१२/८/२०१०	सरळसेवेने/४४/२०१०	१/९/२०१०	३१/०८/२०३२	बी.ई	परिविक्षाधीन
१५७	१५७	श्री. सुहाश सुरेश खोब्रागडे	अ.जा	३/१२/१९८१	१२/८/२०१०	सरळसेवेने/४५/२०१०	१/९/२०१०	३१/१२/२०३९	बी.ई	परिविक्षाधीन
१५८	१५८	श्री. अमोल माणिकराव गुरव	इमाव	५/५/१९८४	१२/८/२०१०	सरळसेवेने/४६/२०१०	१/९/२०१०	३१/०५/२०४२	बी.ई	परिविक्षाधीन
१५९	१५९	श्री. उध्दव त्र्यंबक मुरकुटे	इमाव	१०/११/१९८३	१२/८/२०१०	सरळसेवेने/४७/२०१०	१/९/२०१०	३०/११/२०४१		परिविक्षाधीन
१६०	१६०	श्री. सचिन रामराव पाटील	इमाव	२९/०३/१९८५	१२/८/२०१०	सरळसेवेने/४८/२०१०	१/९/२०१०	३१/०३/२०४३	बी.ई	परिविक्षाधीन
१६१	१६१	श्री. उमेश भाऊराव पाचपोर	इमाव	११/७/१९७२	१२/८/२०१०	सरळसेवेने/४९/२०१०	१/९/२०१०	३१/०७/२०३०	बी.ई	परिविक्षाधीन
१६२	१६२	श्री. शशांक माधवराव शिंदे	अ.जा	२७/०७/१९७५	१२/८/२०१०	सरळसेवेने/५०/२०१०	१/९/२०१०	३१/०७/२०३३		परिविक्षाधीन

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	नांव	प्रवर्ग(नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक)	जन्मतारीख	नियुक्ती दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने / मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्षे)	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठता मानीव दिनांक	सेवानिवृत्ती चा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१६३	१६३	श्री. अजय केशवराव हिंगे	इमाव	३१/०७/१९८०	१२/८/२०१०	सरळसेवेने/५२/२०१०	१/९/२०१०	३१/०७/२०३८	एम. टेक	परिविक्षाधीन
१६४	१६४	श्री. अनिल रंगराव लांडगे	भ. ज. (क)	२५/०७/१९७८	१२/८/२०१०	सरळसेवेने/५३/२०१०	१/९/२०१०	३१/०७/२०३६	बी.ई	परिविक्षाधीन
१६५	१६५	श्री.फरिद रजाक मुजावर	इमाव	७/६/१९८३	८/११/२०१०	सरळसेवेने/५४/२०१०	१५/११/२०१०	३०/०६/२०३१	बी.ई.	परिविक्षाधीन
१६६	१६६	श्री. अभिजित बाजीराव रोदल	इमाव	१२/४/१९८१	१२/८/२०१०	सरळसेवेने/५५/२०१०	१/९/२०१०	३०/०४/२०३९	एम. ई	परिविक्षाधीन
१६७	१६७	श्री. मनोज गणेश नाईक	अ.जा.	२/१२/१९८१	१२/८/२०१०	सरळसेवेने/५६/२०१०	१/९/२०१०	३१/१२/२०३९	एम. टेक	परिविक्षाधीन
१६८	१६८	श्री.रामेश्वर भोलेनाथ कटारे	इमाव	७/६/१९८२	२७/०८/२०१०	सरळसेवेने/५७/२०१०	१/९/२०१०	३१/०६/२०४०	बी.ई	परिविक्षाधीन
१६९	१६९	श्री. प्रविण माधवराव दहातोंडे	इमाव	७/६/१९७९	१२/८/२०१०	सरळसेवेने/५८/२०१०	१/९/२०१०	३०/०६/२०३७	बी.ई	परिविक्षाधीन
१७०	१७०	श्री. प्रेमनाथ भगवान शिंदे	अ.जा.	५/२/१९७२	१२/८/२०१०	सरळसेवेने/५९/२०१०	१/९/२०१०	२९/०२/२०३०	ए. एम.आय.ई.	परिविक्षाधीन
१७१	१७१	श्री. रविंद्र भिमराव बावीस्कर	अ.जा.	२०/१०/१९७८	१२/८/२०१०	सरळसेवेने/६०/२०१०	१/९/२०१०	३१/१०/२०३६	बी.ई	परिविक्षाधीन
१७२	१७२	श्री. संजय जगन्नाथ बागुल	इमाव	१/६/१९७५	१२/८/२०१०	सरळसेवेने/६१/२०१०	१/९/२०१०	३१/०५/२०३३	बी.ई	परिविक्षाधीन
१७३	१७३	श्री. शांतीलाल बारसु पाटील	इमाव	१/६/१९७५	१२/८/२०१०	सरळसेवेने/६२/२०१०	१/९/२०१०	३१/०५/२०३३	बी.ई	परिविक्षाधीन
१७४	१७४	श्रीम. रश्मी शिरीष गंपावर	महिला (खुला)	११/९/१९८१	१२/८/२०१०	सरळसेवेने/६३/२०१०	१/९/२०१०	३०/०९/२०३९	बी.ई	परिविक्षाधीन
१७५	१७५	श्री. विनोद भगवान बागुल	इमाव	१०/१/१९८०	१२/८/२०१०	सरळसेवेने/६४/२०१०	१/९/२०१०	३१/०१/२०३८	बी.ई	परिविक्षाधीन
१७६	१७६	श्री. अमोल भगवंतराव वैद्य	इमाव	२९/११/१९८०	१२/८/२०१०	सरळसेवेने/६५/२०१०	१/९/२०१०	३०/११/२०३८	बी.ई	परिविक्षाधीन
१७७	१७७	श्री. विनायक कृष्णराव खरात	भ. ज. (क)	२५/०५/१९८१	१२/८/२०१०	सरळसेवेने/६६/२०१०	१/९/२०१०	३१/०५/२०३९	बी.ई	परिविक्षाधीन
१७८	१७८	श्री. निलेश संतोष वत्रे	अ.जा.	२३/०६/१९८६	१२/८/२०१०	सरळसेवेने/६७/२०१०	१/९/२०१०	३०/०६/२०४४	बी.ई	परिविक्षाधीन
१७९	१७९	श्री. बजरंग जालींदर देवकाते	भ. ज. (क)	१/६/१९७४	१२/८/२०१०	सरळसेवेने/६८/२०१०	१/९/२०१०	३१/०५/२०३२	बी.ई	परिविक्षाधीन
१८०	१८०	श्री. सचिन शहाजी शिंदे	अ.जा.	२०/०६/१९८६	१२/८/२०१०	सरळसेवेने/६९/२०१०	१/९/२०१०	३०/०६/२०४४	बी.ई	परिविक्षाधीन
१८१	१८१	श्री. हरीभाऊ कारभारी गीते	भ. ज. (ड)	१/६/१९७६	१२/८/२०१०	सरळसेवेने/७०/२०१०	१/९/२०१०	३१/०५/२०३४	बी.ई	परिविक्षाधीन
१८२	१८२	श्री. संदीप विलास दावणे	अ.जा.	२७/०७/१९८१	१२/८/२०१०	सरळसेवेने/७१/२०१०	१/९/२०१०	३१/०७/२०३९	बी.ई	परिविक्षाधीन
१८३	१८३	श्री. सचिन नारायण नाईक	अ.जा.	२५/०२/१९७८	१२/८/२०१०	सरळसेवेने/७३/२०१०	१/९/२०१०	२८/०२/२०३६	एम. टेक	परिविक्षाधीन
१८४	१८४	श्री. हेमंतकुमार भिमपुरी गोसावी	भ. ज. (ब)	२९/०५/१९७९	१२/८/२०१०	सरळसेवेने/७४/२०१०	१/९/२०१०	३१/०५/२०३७	बी.ई	परिविक्षाधीन
१८५	१८५	श्री. दिनेश गोविंदराव मानकर	भ. ज. (ड)	१९/०१/१९७४	१२/८/२०१०	सरळसेवेने/७५/२०१०	१/९/२०१०	३१/०१/२०३२	एम.ई	परिविक्षाधीन
१८६	१८६	श्री. दिपक दत्तात्रय परळे	भ. ज. (ब)	१४/०३/१९७४	१२/८/२०१०	सरळसेवेने/७६/२०१०	१/९/२०१०	३१/०३/२०३२	बी.ई	परिविक्षाधीन
१८७	१८७	श्री. उत्तम दत्तात्रय धायगुडे	अंपग (खुला)	२५/०६/१९८४	१२/८/२०१०	सरळसेवेने/७७/२०१०	१/९/२०१०	३०/०६/२०४२	बी.ई	परिविक्षाधीन
१८८	१८८	श्रीम. संगीता दाजीराम पाटील	खुला (म)	२२/०३/१९८२	१२/८/२०१०	सरळसेवेने/७९/२०१०	१/९/२०१०	३१/०३/२०४०	बी.ई	सा.बा.वि मध्ये नियुक्ती

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	नांव	प्रवर्ग(नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक)	जन्मतारीख	नियुक्ती दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने / मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्षे)	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठता मानीव दिनांक	सेवानिवृत्ती चा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१८९	१८९	श्रीम. आरती राधेशाम खंडेलवाल	खुला (म)	७/१२/१९८१	१२/८/२०१०	सरळसेवेने/८०/२०१०	१/९/२०१०	३१/१२/२०३९	बी.ई	परिविक्षाधीन
१९०	१९०	श्रीम. निलांबरी रमेश घडडे	खुला (म)	१७/०९/१९७७	१२/८/२०१०	सरळसेवेने/८१/२०१०	१/९/२०१०	३०/०९/२०३५	बी.ई	परिविक्षाधीन
१९१	१९१	श्रीम. दिपगौरी अमरनाथ जोशी	खुला (म)	१८/०८/१९८१	१२/८/२०१०	सरळसेवेने/८२/२०१०	१/९/२०१०	३१/०८/२०३९	बी.ई	परिविक्षाधीन
१९२	१९२	श्रीम. राजकौर सुरेंदरसिंग भट्टी	खुला (म)	२९/११/१९७५	१२/८/२०१०	सरळसेवेने/८३/२०१०	१/९/२०१०	३०/११/२०३३	बी.ई	परिविक्षाधीन
१९३	१९३	श्रीम. अपर्णा चंद्रशेखर कुलकर्णी	खुला (म)	३१/१०/१९७७	१२/८/२०१०	सरळसेवेने/८४/२०१०	१/९/२०१०	३१/१०/२०३५	बी.ई	परिविक्षाधीन
१९४	१९४	श्रीम. प्रणिता प्रफुल्ल गोतमारे	खुला (म)	२६/०८/१९८६	१२/८/२०१०	सरळसेवेने/८५/२०१०	१/९/२०१०	३१/०८/२०४४	बी.ई	परिविक्षाधीन
१९५	१९५	श्रीम. पुष्पा मधुकरराव चिंचखेडे	खुला (म)	१/४/१९७२	१२/८/२०१०	सरळसेवेने/८६/२०१०	१/९/२०१०	३१/०३/२०३०	बी.ई	परिविक्षाधीन
१९६	१९६	श्रीम. सुवर्णा श्रीनिवास कशाळीकर	खुला (म)	२५/०२/१९७५	१२/८/२०१०	सरळसेवेने/८७/२०१०	१/९/२०१०	२८/०२/२०३३	बी.ई	परिविक्षाधीन
१९७	१९७	श्रीम. क्षितिजा सायाजीराव सुर्यवंशी	खुला (म)	२०/०७/१९८१	१२/८/२०१०	सरळसेवेने/८८/२०१०	१/९/२०१०	३१/०७/२०३९	बी.ई	परिविक्षाधीन
१९८	१९८	श्रीम. सुजाता भानुदास काळे	खुला (म)	२/१०/१९८२	१२/८/२०१०	सरळसेवेने/८९/२०१०	१/९/२०१०	३१/१०/२०४०	बी.ई	परिविक्षाधीन
१९९	१९९	श्रीम. लिपी धर्मदेव सिंग	खुला (म)	२४/०१/१९८३	१२/८/२०१०	सरळसेवेने/९०/२०१०	१/९/२०१०	३१/०१/२०४१	बी.ई	परिविक्षाधीन
२००	२००	श्री. मोहन राजाराम गळगे	वि.मा.प्र	२१/०५/१९७३	१२/८/२०१०	सरळसेवेने/९१/२०१०	१/९/२०१०	३१/०५/२०३१	बी.ई	परिविक्षाधीन
२०१	२०१	श्रीम. वृषाली रामकृष्ण पवार	खुला (म)	१४/०७/१९८५	१२/८/२०१०	सरळसेवेने/९२/२०१०	१/९/२०१०	३१/०७/२०४३	एम. टेक	परिविक्षाधीन
२०२	२०२	श्रीम. रामेश्वरी भुजगराव कांचनगिरे	खुला (म)	१९/०५/१९८३	१२/८/२०१०	सरळसेवेने/९३/२०१०	१/९/२०१०	३१/०५/२०४१	एम. टेक	परिविक्षाधीन
२०३	२०३	श्री. रवि भरत पवार	अ.ज.	९/६/१९७६	१२/८/२०१०	सरळसेवेने/९४/२०१०	१/९/२०१०	३०/०६/२०३४	बी.ई	परिविक्षाधीन
२०४	२०४	श्रीम. अंजु संभाजी काळे	खुला (म)	१७/०६/१९७९	१२/८/२०१०	सरळसेवेने/९५/२०१०	१/९/२०१०	३०/०६/२०३७	बी.ई	परिविक्षाधीन
२०५	२०५	श्रीम. वैशाली तुलशीराम ठाकरे	खुला (म)	२०/०५/१९८३	१२/८/२०१०	सरळसेवेने/९६/२०१०	१/९/२०१०	३१/०५/२०४१	बी.ई	परिविक्षाधीन
२०६	२०६	श्रीम. अश्विनी मुरलीधर मगर	अ.जा. (म)	७/१०/१९८०	१२/८/२०१०	सरळसेवेने/९८/२०१०	१/९/२०१०	३१/१०/२०३८	बी.ई	परिविक्षाधीन
२०७	२०७	श्रीम.योगिता वासुदेवराव चव्हाण	इ.मा.व. (म)	१७/०३/१९७४	२०/०९/२०१०	सरळसेवेने/९९/२०१०	२०/९/२०१०	३१/०३/२०१२	एम.टेक	परिविक्षाधीन
२०८	२०८	श्रीम. किर्ती सुनिल पाटील	इ.मा.व. (म)	७/४/१९८४	१२/८/२०१०	सरळसेवेने/१००/२०१०	१/९/२०१०	३०/०४/२०४२	बी.ई	परिविक्षाधीन
२०९	२०९	श्रीम. सारीका यशवंत बारई	इ.मा.व. (म)	२४/०१/१९८१	१२/८/२०१०	सरळसेवेने/१०१/२०१०	१/९/२०१०	३१/०१/२०३९	बी.ई	परिविक्षाधीन
२१०	२१०	श्री. प्रशांत पुनाजी संगभोर	अ.ज.	१३/०३/१९८५	१२/८/२०१०	सरळसेवेने/१०२/२०१०	१/९/२०१०	३१/०३/२०४३	बी.ई	परिविक्षाधीन
२११	२११	श्रीम. अस्मिता सुखदेव मेश्राम जिलथे	अ.जा.(म)	५/९/१९७९	१२/८/२०१०	सरळसेवेने/१०३/२०१०	१/९/२०१०	३०/९/२०३७	एम. टेक	परिविक्षाधीन
२१२	२१२	श्रीम. स्मिता साहेबराव ठाकरे	अ.ज.	१७/१०/१९७७	१२/८/२०१०	सरळसेवेने/१०५/२०१०	१/९/२०१०	३१/१०/२०३५	एम. टेक	परिविक्षाधीन
२१३	२१३	श्री. प्रमोद दत्तु गोतरणे	अ.ज.	८/२/१९८५	१२/८/२०१०	सरळसेवेने/१०६/२०१०	१/९/२०१०	२८/०२/२०४३	बी.ई	परिविक्षाधीन
२१४	२१४	श्रीम. कविता रेवा बोरोले	इ.मा.व. (म)	२/६/१९७८	१२/८/२०१०	सरळसेवेने/१०७/२०१०	१/९/२०१०	३०/०६/२०३६	बी.ई	परिविक्षाधीन

अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	नांव	प्रवर्ग(नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक)	जन्मतारीख	नियुक्ती दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने / मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्ष)	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठता मानीव दिनांक	सेवानिवृत्ती चा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
२१५	२१५	श्री. योगेश श्रीकांत गांधी	अंपग (खुला)	५/६/१९८०	१२/८/२०१०	सरळसेवेने/१०/२०१०	१/९/२०१०	३०/०६/२०३८	बी.ई	परिविक्षाधीन
२१६	२१६	श्रीम. श्वेता भिमराव गणेर	अ.जा.(म)	२८/१०/१९८३	१२/८/२०१०	सरळसेवेने/११०/२०१०	१/९/२०१०	३०/१०/२०४१	बी.ई	परिविक्षाधीन
२१७	२१७	श्रीम. शिवाली धनाजीराव परदेशी	भ. ज. (ब)(म)	२५/०४/१९८२	१२/८/२०१०	सरळसेवेने/१११/२०१०	१/९/२०१०	३०/०४/२०४०	बी.ई	परिविक्षाधीन
२१८	२१८	श्रीम. योजना सुखदेवराव पुनसे	भ. ज. (क)(म)	६/१२/१९८१	१२/८/२०१०	सरळसेवेने/११३/२०१०	१/९/२०१०	३१/१२/२०३९	बी.ई	दि.१/३/१२ रोजी स.का.अ म्हणून नियुक्ती
२१९	२१९	श्री. गणेश सुभाष इंगुळकर	अंपग (खुला)	८/६/१९८०	१२/८/२०१०	सरळसेवेने/११४/२०१०	१/९/२०१०	३०/०६/२०३८	बी.ई	परिविक्षाधीन
२२०	२२०	श्री. प्रविण सखाराम पवार	अ.ज.	२१/०४/१९८०	१२/८/२०१०	सरळसेवेने/११८/२०१०	१/९/२०१०	३०/०४/२०३८	बी.ई	परिविक्षाधीन
२२१	२२१	श्री. चंद्रकांत शिवराम टोपले	अ.ज.	२८/०९/१९७७	१२/८/२०१०	सरळसेवेने/११९/२०१०	१/९/२०१०	३०/०९/२०३५	बी.ई	परिविक्षाधीन
२२२	२२२	श्री. निशांत गोविंद ठाकुर	अ.ज.(म)जागी	२९/०४/१९८३	१२/८/२०१०	सरळसेवेने/१२१/२०१०	१/९/२०१०	३०/०४/२०४१	एम. टेक	परिविक्षाधीन
२२३	२२३	श्रीम. सोनीया बाबुलाल जाधव	वि.जा. (अ)(म)	२६/०६/१९७७	१२/८/२०१०	सरळसेवेने/१२२/२०१०	१/९/२०१०	३०/०६/२०३५	बी.ई	परिविक्षाधीन
२२४	२२४	श्री. राजेंद्र पांडुरंग धुम	अ.ज.(खे. साठी)	१६/०४/१९८४	१२/८/२०१०	सरळसेवेने/१२३/२०१०	१/९/२०१०	३०/०४/२०४२	बी.ई	परिविक्षाधीन
२२५	२२५	श्रीम. रुपाली त्र्यंबक मानकर	भ. ज. (ड)(म)	११/६/१९८४	१२/८/२०१०	सरळसेवेने/१२४/२०१०	१/९/२०१०	३०/०६/२०४२	बी.ई	परिविक्षाधीन
२२६	२२६	श्रीम. सपना भुजंगराव डावरे	अ.ज.(म)	१०/१/१९८३	१२/८/२०१०	सरळसेवेने/१२५/२०१०	१/९/२०१०	३१/०१/२०४१	एम.ई	परिविक्षाधीन
२२७	२२७	श्री. प्रशांत भगवानसिंग कच्छवा	अ.ज.	८/६/१९७३	३/११/२०११	सरळसेवेने/११५/२०१०	१५/११/२०११	३०/०६/२०३१	बी.ई	परिविक्षाधीन

न.प.का.०३